

अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर सरळ सेवेने  
नियुक्त अथवा पदोन्नत झालेल्या बिगर आदिवासी  
कर्मचारी /अधिकारी यांना शासकीय सेवेत घेतल्या-  
नंतर त्यांच्या सेवेत पडलेला खंड नियमित  
करणेबाबत.

### महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

शुध्दीपत्रक क्रमांक : बीसीसी २०११/प्र.क्र.१२९/११/१६-ब

मंत्रालय, मुंबई -४०० ०३२.

दिनांक :- ७ जानेवारी, २०१२.

- वाचा :-** १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : बीसीसी -१०९४/प्र.क्र.६८/९४/  
१६-ब, दिनांक १५ जून, १९९५.
- २) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : बीसीसी -१०९४/प्र.क्र. ६८/९४/  
१६-ब, दिनांक २७ मे, २००२.
- ३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : बीसीसी -२००४/प्र.क्र.४५/०४/  
१६-ब, दिनांक २४ जून, २००४.
- ४) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : बीसीसी -२००२/प्र.क्र.१३/०४/  
१६-ब, दिनांक ३० जून, २००४.
- ५) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : बीसीसी -२००५/प्र.क्र.२८/०५/  
१६-ब, दिनांक १५ डिसेंबर, २००५.

**प्रस्तावना :-** उपरोक्त क्रमांक १-४ येथील शासन निर्णयान्वये ज्या कर्मचारी /अधिकाऱ्यांनी दिनांक १५ जून, १९९५ पूर्वी अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय / निमशासकीय सेवेत प्रवेश मिळविला आहे, अशा कर्मचारी /अधिकाऱ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्यास त्यांना पदावनत करण्यात येवू नये किंवा सेवेतून काढून टाकण्यात येवू नये, असे शासनाने ठरविले असून अशा कर्मचारी/ अधिकारी यांची सेवाजेष्ठता दिनांक १५ जून, १९९५ अशी निश्चित करण्यात यावी, असे शासनाने आदेश दिले आहेत. संदर्भाधीन क्रमांक ३ येथील दिनांक ३०.०६.२००४ च्या शासन निर्णयामध्ये "ज्या बिगर आदिवासींनी अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर दिनांक १५ जून, १९९५ च्या पूर्वी शासकीय/ निमशासकीय सेवेत नोकरी किंवा पदोन्नती मिळविलेल्या आहेत, त्यांना सेवेतून काढण्यात येवू नये किंवा पदावनत करू नये. त्यांना ते ज्या घटकाचे आहेत, त्या घटकात दाखविण्यात यावे यापुढे त्यांना त्या त्या घटकांचे आरक्षणाचे फायदे देय राहतील. अशा प्रकारे रिक्त झालेली पदे आदिवासी जमातीमधून भरण्यात यावीत", असे आदेश दिले आहेत.

ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या होत्या व ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना उपरोक्त संदर्भ क्र.४ येथील दि.३० जून, २००४ च्या शासन निर्णयानुसार पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे, अशा अधिकारी/ कर्मचारी यांच्या सेवेतील खंड कसा नियमित करावा, याबाबत संदर्भाधीन क्रमांक ५ येथील दिनांक १५.१२.२००५ च्या शासन निर्णयानुसार आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. परंतु सदर शासन निर्णय दिनांक १५.१२.२००५ मधील प्रस्तावनेतील परिच्छेद २ मध्ये काही चुकीचे शब्दप्रयोग झाले असल्याचे निदर्शनास आल्यामुळे खालील प्रमाणे शुध्दीपत्रक निर्गमित करण्यात येत आहे.


**शुध्दीपत्रक :-**

शासन निर्णय क्रमांक : बीसीसी २००५/प्र.क्र.२८/०५/१६-ब, दिनांक १५.१२.२००५ मध्ये प्रस्तावनेमधील परिच्छेद ३ (सदर परिच्छेदाचा क्रमांक २ ऐवजी ३ असा चुकीने टंकलिखित झाला आहे.) खालील तक्त्यातील रकाना क्र.२ मध्ये दिल्याप्रमाणे वाचावा :-

दि.१५.१२.२००५ च्या शासन निर्णयातील मूळ परिच्छेद	मूळ परिच्छेदाऐवजी समाविष्ट करावयाचा परिच्छेद
१	२
३. दिनांक ३० जून २००४ च्या आदेशानुसार ज्या कर्मचारी/अधिकाऱ्यांची अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावर दिनांक १५ जून १९९५ पूर्वी नियुक्ती किंवा पदोन्नती झाली आहे, तसेच अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे सदरील अधिकारी /कर्मचारी विशेष मागास प्रवर्ग किंवा अन्य कोणत्याही मागास प्रवर्गातील प्रमाणपत्र सादर करू शकले नाही. थोडक्यात महणजे जे कर्मचारी खुल्या प्रवर्गातील ठरले त्यांना देखील सदर शासन निर्णयान्वये त्यांच्या नियुक्तीस व पदोन्नतीस संरक्षण प्राप्त झाले. तथापि, जे अधिकारी / कर्मचारी दि.१५.६.९५ च्या शासन निर्णयान्वये विशेष मागास प्रवर्गाचे प्रमाणपत्र सादर करू शकले नव्हते, परंतु त्यांची नियुक्ती दिनांक १५.६.१९९५ पूर्वीची असून देखील त्यांना त्यांच्या नियुक्तीस संरक्षण प्राप्त झाले नव्हते. अशा कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकले होते. अशा काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना दिनांक ३० जून २००४ च्या शासन निर्णयानुसार सेवेत पुन्हा घेतल्यानंतर त्यांच्या सेवेत पडलेला सेवाखंड कशाप्रकारे नियमित करावा याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. याबाबत शासनाने आता खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.	२. वरील निर्णयानुसार संबंधित कर्मचारी / अधिकारी यांनी सेवेस संरक्षण प्राप्त होण्यासाठी ते ज्या मागास प्रवर्गात आहेत, त्या मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र /जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तथापि, त्यांनी ते सादर केले नाही, या कारणास्तव अथवा वरील निर्णय घेतले जाण्यापूर्वी अथवा नंतर ज्यांना सेवेतून काढून टाकले होते व कांही कालावधीनंतर पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे, अशा कर्मचारी /अधिकाऱ्यांच्या सेवेत पडलेला सेवाखंड कशा प्रकारे नियमित करावा, याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. याबाबत शासनाने आता खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

हे शुध्दीपत्रक शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१२०१०९१००२०६१६००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(सु. ना. रणखांबे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

मा. राज्यपाल यांचे सचिव,

मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,

उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,

सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,

मुख्य सचिव / अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालयीन विभाग,

सर्व मंत्रालयीन विभाग

सर्व विभागीय आयुक्त,

सर्व जिल्हाधिकारी,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

\* प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई,

\* प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,

\* प्रबंधक, लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय,

\* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,

\* आयुक्त, अनुसूचित जाती / जमाती, भारत सरकार, पाचवा माळा, लोकनायक भवन, नवी दिल्ली,

\* उप संचालक, अनुसूचित जाती / जमाती आयोग, भारत सरकार, चिपळूणकर भवन, शात्री मार्ग नवीपेठ,

पुणे - ४११ ०३०.

\* विशेष आयुक्त, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली - ११० ००१.

संचालक, समाज कल्याण, पुणे,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक,

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे,

संचालक, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, मुंबई,

सहाय्यक आयुक्त (मागासवर्ग कक्ष) सर्व विभागीय आयुक्तांची कार्यालये,

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,

सर्व मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,

सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,

महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई/ग्रंथपाल, महाराष्ट्र विधान मंडळ  
निवड नस्ती, सचिवालय, मुंबई

\* पत्राने.